

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडण्यात
आलेल्या गावांचा “जलपरिपूर्णता अहवाल”
(Exit Protocol) अंतिम करण्याच्या
कार्यपध्दतीबाबत.

महाराष्ट्र शासन
मृद व जलसंधारण विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक : जशिअ- २०१६/प्र.क्र.३२३/जल-७
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: २४ नोव्हेंबर, २०१७

वाचा :- शासन निर्णय, मृद व जलसंधारण विभाग,

१. क्रमांक :- जशिअ- २०१६/प्र.क्र.३२३/जल-७, दिनांक १० ऑक्टोबर, २०१७

शासन शुध्दीपत्रक :

संदर्भाधिन शासन निर्णय दिनांक १० ऑक्टोबर, २०१७ च्या परिच्छेद ८
नंतर पुढिलप्रमाणे उपपरिच्छेद ८(अ) समाविष्ट करण्यात येत आहे.

८ (अ). मृद व जलसंधारण कामाकरीता प्राप्त होणाऱ्या निधीमध्ये विविध बक्षिसे,
CSR निधी, लोकसहभाग, ग्रामपंचायत निधी, वित्त आयोगाचे अनुदान, यापूर्वी
राबविलेल्या नदी खोरे प्रकल्प राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम, पश्चिम घाट विकास
योजना व इतर सर्व पाणलोट विकास योजनावरील पाणलोट विकास निधी/श्रमदानाची
रक्कम (Watershed Development Fund) व इतर योजनेतील अनुज्ञेय रक्कम जमा
करावी.

याकरीता सरपंच व ग्रामसेवक यांचे नावे असलेले स्वतंत्र बँक खाते
राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यात यावे. शासन स्तरावरून प्राप्त प्रोत्साहन अनुदानापोटी
प्राप्त रक्कम सुध्दा याच खात्यामध्ये जमा करावी. या खात्यामधून मृद व
जलसंधारणाच्या देखभाल दुरुस्ती व नविन कामाकरीता रक्कम ग्रामपंचायत अंतर्गत
असलेल्या पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या मान्यतेने खर्च करावी.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या
www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा
संकेतांक २०१७११२४१२३३५३२९२६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने
साक्षांकित करुन काढयात येत आहे.

(ना. श्री. कराड)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१) मा. राज्यपाल यांचे सचिव

- २) मा.सभापती विधान परिषद यांचे सचिव,
- ३) मा.अध्यक्ष विधान सभा यांचे सचिव,
- ४) मा. विरोधी पक्ष नेता विधानसभा/विधान परिषद
- ५) सर्व विधानसभा/विधानपरिषद सदस्य
- ६) मा.मुख्यमंत्री यांचे सचिव,
- ७) मा.मंत्री (जलसंधारण) यांचे खाजगी सचिव,
- ८) मा.राज्यमंत्री (जलसंधारण) यांचे खाजगी सचिव,
- ९) सर्व मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
- १०) सर्व मा.विधान परिषद / विधान सभा सदस्य, विधान भवन,
- ११) मा.मुख्य सचिव यांचे उप सचिव,
- १२) सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,
- १३) प्रधान मुख्य वनसंरक्षक व महासंचालक, सामाजिक वनीकरण, पूणे
- १४) आयुक्त, मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य औरंगाबाद
- १५) आयुक्त (कृषि) महाराष्ट्र राज्य, सर्व विभागीय आयुक्त, पूणे
- १६) संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषि आयुक्तालय, पूणे
- १७) अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पूणे
- १८) मुख्य अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण), महाराष्ट्र राज्य, पूणे
- १९) संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पूणे
- २०) संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्र, नागपूर
- २१) सर्व जिल्हाधिकारी,
- २२) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- २३) सर्व विभागीय कृषि सहसंचालक,
- २४) सर्व अधीक्षक अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) मंडळ,
- २५) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई,
- २६) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, (प्रसिध्दीकरीता)
- २७) सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,
- २८) सर्व सहसंचालक, सामाजिक वनीकरण,
- २९) सर्व मुख्य वनसंरक्षक / सर्व उप वनसंरक्षक,
- ३०) महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र राज्य १ व २,
- ३१) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य १ व २,
- ३२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- ३३) सर्व मंत्रालयीन विभाग,
- ३४) सर्व सहसचिव / उपसचिव / अवर सचिव / कार्यासन अधिकारी, जलसंधारण विभाग
- ३५) कार्यासन जल-११ व कार्यासन जल-१९ जलसंधारण विभाग, मंत्रालय
- ३६) निवडनस्ती जल-७.